

MPIL CORPORATION LIMITED

Registered Office: Udyog Bhavan, 2nd Floor, 29 Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai - 400001 Tel/Fax: +91-22-22622697

Corporate Office: 2nd Floor, 8 Hamilton House, J. N. Heredia Marg, Ballard Estate, Mumbai - 400001 I Tel: +91-22-22076787

Email: mpil@mpilcorporation.com I Website: www.mpilcorporation.com I CIN: L74299MH1959PLC163775



November 11, 2025

The Secretary,
Bombay Stock Exchange Limited,
1st Floor, Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai – 400001

Scrip Code: 500450

Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sir/ Madam

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed Public Notice published in the Newspapers viz. - “The Free Press Journal” (English) and “Navshakti” (Marathi) viz.- November 11, 2025, informing about the Unaudited Financial results for the quarter and half year ended 30-09-2025

You are requested to take note of the same.

Thank you.

Yours faithfully
For **MPIL Corporation Limited**

Milan Dalal
Chairman
DIN: 00062453

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mrs. Madhubala Dinesh Prabhu ("our client") is a joint and lawful co-owner of the property described below, along with Mr. Rajendra Kare, Mrs. Anjali Kare, and Mrs. Sunita Prabhudessai, each holding an undivided 25% share therein. The property originally belonged to their late parents, Mr. Keshav Datta Kare and Mrs. Shalini Keshav Kare. The public is hereby cautioned not to purchase, agree to purchase, lease, license, mortgage, or otherwise deal with the said property or any part thereof from Mr. Rajendra Kare, Mrs. Anjali Kare, Mrs. Sunita Prabhudessai, or any person claiming through or under them, without the prior written consent of our client.

Any transaction executed in contravention of this notice shall be illegal, void, and not binding on our client. Our client shall initiate appropriate legal proceedings to safeguard her rights and interests in the property.

SCHEDULE OF PROPERTY

All that piece and parcel of property comprising Flat Nos. B/401, B/402, B/403, and B/404, each admeasuring about 460 sq.ft., situated on the 4th floor of the building known as "Sameer Nivas", forming part of Jai Versova Co-operative Housing Society Ltd., together with the proportionate shares in the said society, located at Plot No. 21/A, of S. No. 82, Near Picnic Gardens, J. P. Road, Versova, Andheri (W), Bombay-400058.

Issued by: Mr. Hamza Lakdawala, Advocate Lakdawala Advocates and Solicitors
First Floor, Masjid Manor, Horni Modi Street, Fort, Mumbai-400023.
Email : hamza@lakdawala.co
Tel : +91 85911 77372
Date : 11/11/2025

IN THE COURT OF SMALL CAUSES AT MUMBAI

R.A.E. SUIT NO. 60 OF 2023

SNEH KAHANDAS NARANDAS CHARITIES TRUST, a Public Charitable Trust registered under the provisions of the Bombay Public Trusts Mumbai-400002, through its present Act, 1950, having its office at Bldg No. 227-B, Kalbadevi Road, Trustees and Authorized person A. Milin Shethna

B. Bhairaviben Desai
C. Jhanviben Jagasia...**Plaintiff**

Versus

CHAMPABEN SHIVLAL SHAH
Age : Adult, Occu : Not Known, an Adult, of Mumbai, Indian inhabitant, residing at Room No. 5, 2nd Floor, "Wadi Building", Bldg. No. 227-F, Kalbadevi Road, Mumbai-400002

...**Defendant**

To,
The Defendant abovenamed,

WHEREAS, the Plaintiff abovenamed has instituted the above suit against Defendant praying therein that this Hon'ble Court be pleased to pass a Decree of eviction against the Defendant and order direct the Defendant to quit, vacate and hand over quiet, vacant and peaceful possession of the Suit premises being Room No. 5 admeasuring 271.14 Sq.Ft. situated on the 2nd Floor of the Building named "Wadi Building", Bldg. No. 227-F, located at Kalbadevi Road, Mumbai-400002, along with the fixtures and amenities attached therewith, to the Plaintiff and that this Hon'ble Court be pleased to pass an order and injunction restraining the Defendant, her servants agents, representatives and any other person(s) associated with the Defendant from parting with possession of the Suit premises and/or creating third-party rights in respect of the Suit premises being Room No. 5 admeasuring 271.14 Sq.Ft. situated on the 2nd Floor of the Building named "Wadi Building", Bldg. No. 227-F, located at Kalbadevi Road, Mumbai-400002, along with the fixtures and amenities attached therewith, in any manner whatsoever and/or entering into any arrangement of any kind, on such terms and conditions as this Hon'ble Court may deem fit and proper and that the Defendant be ordered and decreed to pay Mesne Profits and for such other and further reliefs, as prayed in the Plaint.

YOU Are hereby summoned to appear and directed to file your Written Statement within 30 days from the service of summon before Hon'ble Judge presiding in Court Room No. 19, 4 Floor, New Annex Building, Small Causes Court, Lokmanya Tilak Marg, Mumbai-400002, in person or by a pleader duly instructed and able to answer all material questions relating to the suit, or who shall be accompanied by some person, able to answer all such questions, on the 10 November, 2025 at 2.45 p.m. in the afternoon, to answer the claim and as the day fixed for your appearance is appointed for the final disposal of the suit you must be prepared to produce on that day all the witnesses upon whose evidence and all the documents upon which you intend to rely in support of your defence.

Take notice that, in default of your appearance of the day before mentioned, the suit will be heard and determined in your absence.

YOU may obtain the copy of the said Plaintiff from the Court Room No. 19 of this Court.

Given under seal of the Court, this 10th day of September, 2025

Sd/-

Registrar

SEAL

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client **NIRMALA MADANLAL JAIN** have lost or misplaced Original **SARFAESI DARSHAN CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED** in respect of residential Flat bearing No. 906 situated on the 9th Floor in B Wing of the building known as **SHATRUNJAY DARSHAN**, lying and being at Seth Motisha Cross Lane, Byculla, Mumbai-400 027. A misplaced/lost Report in that connection is registered with the Byculla Police Station on 23rd September 2025. If any person who finds it, is requested to hand over the same to me at below mention address and any person having any claim or objection against it or to the above said Flat or any part thereof or related shares of the said society in any manner is hereby called upon to make the same known to me in writing together with the documentary proof in support thereof at Office No. 102, 1st Floor Podium, Veer Mahal, Bharat Mata Junction, Dr. B. A. Road, Lalbaug, Mumbai-400 012 within 14 (fourteen) days from the date of publication of this notice against accountable receipt or by registered A/D post, failing which claims/objection, if any, will not be entertained or considered and shall be deemed to have been waived or abandoned for all intents and purposes. At Mumbai, dated this 11th November, 2025.

Sd/-

NIRMALA MADANLAL JAIN

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the lawful and surviving legal heirs of the late **Shri Chandrakant Sitaram Raut**, who expired on **11th October 2016**, have authorised the undersigned to cause this publication for the information of the general public that the said deceased was, during his lifetime, the sole owner and member of the below-mentioned property and corresponding shares in **Panchkamal Co-operative Housing Society Ltd., situated at Mulund (West), Mumbai**. The following persons have represented themselves to be the only surviving legal heirs and successors of the said deceased, namely - (1) **Sri Vandana Chandrakant Raut (widow)**, (2) **Mrs. Reshma Chandrakant Raut (daughter)**, (3) **Mrs. Prathvi Parag Rawoot (daughter)**, (4) **Mrs. Nayana V. Zagade (daughter)**, and (5) **Mr. Siddhesh Chandrakant Raut (son)**. Any person or persons having or claiming any right, title, interest, share, lien, or demand of whatsoever nature in, to, or upon the said property, adverse to or inconsistent with the claims of the aforesaid heirs, are hereby required to make such claims in writing, together with supporting documents, to the undersigned at **Office No. B-5, Pavansoot C.H.S. Ltd., Plot No. 55, Sector 21, Kharghar, Raigad, Maharashtra – 410210**, within **fourteen (14) days** from the date of publication of this notice. In default thereof, it shall be presumed that there are no such claims, and the said heirs shall be entitled to deal with and have their names recorded in respect of the said property as the sole and absolute legal heirs and successors of the deceased.

SCHEDULE OF THE PROPERTY

Ten fully paid-up shares of ₹50/- each, bearing Distinctive Nos. 0091 to 0100 (both inclusive), covered under Share Certificate No. 010, together with **Flat No. 504, on the 5th Floor of Wing A1**, admeasuring approximately **540 sq. ft. carpet area**, along with **Parking Space No. 13 on Level 3**, in the building known as **"Integrated Kamal"**, belonging to **Panchkamal Co-operative Housing Society Ltd.**, situated at **Hira Nagar, Goregaon-Mulund Link Road, Mulund (West), Mumbai – 400080**, constructed on the land bearing **City Survey No. 643/4**, corresponding to **Survey No. 39, Hissa No. 2 (Part), of Village Nahur, Taluka Kuria, District Mumbai Suburban**.
Place: Mumbai
ARSHPREET KAUR KARWAL
Dated: 11th November 2025
Advocate

SBI STATE BANK OF INDIA

Stressed Assets Recovery Branch, Mumbai(05168)
6th Floor, "The International", 16, Maharshi Karve Road, Churchgate, Mumbai-400 020.

Phone : 022 – 22053163 / 22053164 / 22053165 E-mail : sbi.05168@sbi.co.in

E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable properties mortgaged/charged to the Secured Creditor, the **Physical Possession** of which has been taken by the Authorised Officer of State Bank of India, the Secured Creditor, will be sold on "As is Where is", "As is What is" and Whatever there is" basis on **10.12.2025 in between 11.00 am to 04.00 pm** for the recovery of respective amount, due to the State Bank of India (Secured Creditor) from the respective Borrower(s) and the Guarantor(s) as specified here under:

Sr. No.	Name of Borrowers	Outstanding Dues for Recovery of which Property/ies is/are being sold	Description of the immovable Properties	Reserve Price (in Rs.)	Earnest Money Deposit (EMD) (in Rs.)	Date of Inspection
1.	Mr. Gulab Singh	Rs. 55,63,343/- + inttt. & charges w.e.f. 28.02.2023 Demand Notice Date: 27.02.2023	Property ID: SBIN200063434174 FLAT NO 2101, Floor No 21, B wing, Versatile Valley, Near Mauli Taval Off Kalyan Shilphat Road, Katoli Naka, Village Nilje, Dombivli (East), Taluka-Kalyan, District-Thane 421201. Carpet area is 600 Sq ft and the flat is 2 BHK owned by Mr. Gulab Singh	Rs. 60,00,000/- (Sixty Lakhs Only)	Rs. 6,00,000/- (Rupees Six Lakhs Only)	27.11.2025 (From 11.00 am to 01.00 pm)

The e-auction will be conducted through Bank's e-Auction service provider M/s PSB Alliance Private Limited at their web portal <https://banknet.com>. The interested bidders shall ensure that they get themselves registered on the e-auction website and deposit earnest money in the virtual wallet created by service provider as per guidelines provided on <https://banknet.com>.

The interested bidders who require assistance in creating Login ID & Password, uploading data, submitting Bid documents, Training/Demonstration, Terms & conditions on online Inter-se Bidding etc., may visit the website <https://banknet.com>.

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in State Bank of India the Secured Creditor Website www.sbi.co.in, <https://bank.sbi>, <https://sbi.co.in/web/sbi-in-the-news-auctions/sarfaesi-and-others> and <https://banknet.com>.

Statutory Notice under Rule 8(6) of the SARFAESI Act: This is also a notice to the Borrower/Guarantor of the above loan under Rule 8(6) of the SARFAESI Act 2002 about holding of Auction for the sale of secured assets on above mentioned date.

Enquiry: Shri. Mahesh Choudhari, Authorised Officer, Mobile No. 7875044195, Mr. Dattaraj Rane, City Case Officer, Mobile No.9607379383
Sd/-
Dated: 11.11.2025
Authorized Officer, State Bank of India

SARTHAK INDUSTRIES LIMITED

CIN: L99999MH1982PLC136634

Regd. Office: Room No. 4, Anna Bhuvan, 3rd Floor, 87c Devji Ratansi Marg, Dana Bunder, Mumbai, (Maharashtra) 400009, Phone: 022 23480110, Email: sarthakindustries@yahoo.in, website: www.sarthakindustries.com

Extract of Un-Audited Standalone Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2025

(Rs. In Lacs except EPS)

Sr. No.	Particulars (Refer Notes Below)	Quarter Ended			Half Year Ended		
		30.09.2025	30.06.2025	30.09.2024	30.09.2025	30.09.2024	31.03.2025
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited
1.	Total Income from Operations	8304.81	5907.87	3265.20	14212.68	4190.53	20610.47
2.	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	142.29	61.71	120.73	204.00	155.13	373.17
3.	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	142.29	61.71	120.73	204.00	155.13	373.17
4.	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	31.95	113.63	87.85	145.58	113.11	282.72
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	44.19	135.54	115.33	179.73	142.31	196.32
6.	Equity share capital	929.18	929.18	929.18	929.18	929.18	929.18
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	3467.92	-	3288.19
8.	Earnings per share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - Basic: Diluted:	0.34 0.34	1.22 1.22	0.95 0.95	1.57 1.57	1.22 1.22	3.04 3.04

Notes: 1. The above results have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors of the Company at their meeting held on November 10, 2025.
2. The statutory auditors of the company have carried out limited review of the financial results for the quarter and half year ended September 30, 2025.
3. Previous period/year figures have been regrouped / recasted wherever necessary.
4. The above financial results are available on Company's website www.sarthakindustries.com.



For & on Behalf of Board of Directors

Sarthak Industries Limited

Sd/-

Ajay Peshkar

Whole-time Director

DIN: 03094090

Saraswat Bank
Saraswat Co-operative Bank Ltd.
(Scheduled Bank)

SARASWAT CO-OPERATIVE BANK LIMITED
74/C, Samadhan Building, Senapati Bapat Marg, Dadar (W), Mumbai 400 028.
Tel. No. : +91 8828805609 / 8657043713 / 14 / 15

DEMAND NOTICE

Demand Notice under Rule 3(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 framed under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002.

The Authorised Officer of the **Saraswat Co-operative Bank Ltd.** had under Sub-Section (2) of Section 13 of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, issued a Demand Notice as detailed below to its defaulted Borrowers / Co-Borrowers / Guarantors / Mortgagees. The said notice was sent to the Borrowers / Co-Borrowers / Guarantors / Mortgagees through Registered Post A. D. However, the same could not be served upon all the parties on their last known addresses. In view of the non-service of notice on last known addresses of the below mentioned Borrower / Co-Borrowers / Guarantors / Mortgagees, this Demand Notice is being published for information of all the concerned parties under Rule 3(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Take Notice that you availed credit facilities against the mortgage of secured assets mentioned in the table hereunder below:-

Sr. No.	Name of the Borrowers / Co-Borrowers / Guarantors / Mortgagees	Type of Facility, Loan A/c. No., Rate of Interest & Branch	Mortgaged Secured Assets	Demand Notice Amount (Amt. in ₹)	Demand Notice Date	NPA Date
I.	Mr. Dalvi Ajay Shreeram (Borrower / Mortgagee) Block No. GD, Gokarna Society, A Wing, Justice M C Chhangla Road, Near Bank of Baroda Quarters, Near Chakkala Cigarette Factory, Vile Parle, Mumbai-400 099. Mrs. Dalvi Neeta Ajay (Guarantor) Block No. GD, Gokarna Society, Justice M C Chhangla Road, Near Chakkala Cigarette Factory, Vile Parle, Mumbai-400 099.	PLR - 3.75% i.e. 11.85% p.a. and Penal Int. @ 2% p.a.	KWIK LAP (268700100000432) Flat No. GD on Ground Floor, A Wing, adm. Area 785 Sq. Fts., in the Building Known as Gokarn CHSL , Situated at Survey No. 4, Hissa No. 2(Part), Near Bank of Baroda Quarters, Bamanwada Chakala Road, Vile Parle, Andheri East, Mumbai-400 099 owned by Mr. Dalvi Ajay Shreeram	₹ 9,60,634/- (Rupees Nine Lakhs Sixty Thousand Six Hundred Thirty Four Only) as on 02.09.2025	03.09.2025	27.06.2025
II.	Mrs. Shah Nehal Alpesh (Borrower / Mortgagee) Flat No. 402, 4 th Floor, A Wing, Munot Regency, Sai Nagar, Panvel-410 206. And also at , Shree Krupa Apartment, Flat No. 12, Tapal Naka, Panvel-410 206. Mr. Shah Alpesh Amrutlal (Co-Borrower / Mortgagee) Flat No. 402, 4 th Floor, A Wing, Munot Regency, Sai Nagar, Panvel-410 206. And also at , Shree Krupa Apartment, Flat No. 12, Tapal Naka, Panvel-410 206.	PLR - 6.45% p. a. i. e. 9.45% p. a. & Penal Int. @ 2.00% p. a.	Fiat No. 402, 4th Floor, A wing, adm. about 463 Sq. Ft. Along with Terrace 61 Sq. Ft. (Carpet) Munot Regency CHSL. Survey No. 745, Hissa No. 2, Panvel-410 206, owned by Mrs. Shah Nehal Alpesh and Mr. Shah Alpesh Amrutlal.	₹ 24,80,998/- (Rupees Twenty Four Lakhs Eighty Thousand Nine Hundred Ninety Four Only) as on 09.09.2025.	10.09.2025	08.09.2025
III.	M/s. Global Rasoi (Principal Borrower) Proprietor / Mortgagee :- Mr. Gowda Gopakrishna Nagesh Shop No. 2, Sunny View 2 CHSL., Plot No. 184, Sector 6, Nerul West, Navi Mumbai-400 706. And also at , Flat 101, Sunny View 2 CHSL., Plot No. 184, Sector 6, Nerul West, Navi Mumbai-400 706. And also at , Shop No. 17, Sea Woods Garden CHSL., Sanpada Vashi, Plot No. 4/5, Sector 17, Vashi. And also at , Shop No. 1, Ground Floor, Plot No. 76, Sector 18A, Nerul West-400 706. Mrs. Gowda Anitha Gopakrishna (Guarantor) Flat 101, Sunny View 2 CHSL., Plot No. 184, Sector 6, Nerul West. And also at , Flat No. 102, Sea Spring Apartment, Plot No. 215 and 216, Sector 6, Sarsole, Nerul-400 706.	Present PLR - 1.75% i. e. 13.85% p. a. & Penal Int. @ 2% p. a.	Shop No 1, Ground Floor, adm. about 16,629 Sq. Mtr., situated at Plot No. 76, Sector 18A, Nerul West, Mumbai-400 706.	₹ 15,34,907/- (Rupees Fifteen Lakhs Thirty Four Thousand Nine Hundred Seven Only) as on 31.07.2025	01.08.2025	29.07.2025

Your aforesaid loan accounts have become Non-Performing Assets as mentioned in the above table. By virtue of the documents duly executed by you the mortgage charge has been created in favour of the Bank on the aforesaid secured assets. The Bank hereby inform you all that under Sub-Section (13) of Section 13 of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Hereinafter referred to as "the said SARFAESI Act"), you shall after receipt of this notice refrain from either transfer by way of Sale, lease or otherwise create third party interest in the above-mentioned Secured Assets, without prior written consent of the Bank. In view of the above the Bank hereby issues/publish this notice under Sub-Section (2) of the Section 13 of the said Act and calls upon you all to pay an amount mentioned in the table hereinabove, within 60 days from publication of this Demand Notice, failing which the Bank shall be constrained to attach, sell and/or take all the actions as envisaged in Sub-Section (4) of Section 13 of the said Act and the SARFAESI Act, if the dues of the Bank together with all costs, charges and expenses incurred by the Bank are tendered to the Bank at any time before the date fixed for sale, the secured assets shall not be sold by the Bank and no further step shall be taken by Bank for sale of the said secured assets.

Yours truly,

Sd/-

For **Saraswat Co-operative Bank Limited**

Rameshwar Media

Date : 11.11.2025

Place : Mumbai

SEAL

Sd/-

Registrar

SEAL

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that we are investigating the title of Flat No. 403, 4th Floor, admeasuring 814.25 sq. ft. carpet area alongwith 1 (One) open Car Parking space No. P75 in Basement admeasuring 139.50 sq. ft. area in the bldg. Known as Dadar Manish Market CHS Ltd., situated at Senapati Bapat Marg, Dadar (West), Mumbai-400028 and the said bldg. is constructed on Plot of land bearing Final Plot No. 488/8 and 488/9 of TP5 IV of Mahisud Division and C.S. No.1390 (part) and 1/1392 (part) of Lower Parcel-Division in the registration District and Sub-District Mumbai City (hereinafter referred to as the "Said Premises") which is presently possessed and occupied by **Rajesh Ramshankar Khandelwal and Anita Rajesh Khandelwal**. All person's having any claim/s or right in respect of the aforesaid premises or any part thereof by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, gift, possession, exchange, charge, lispendens, maintenance, easement, Court Order/s or encumbrance howsoever or otherwise are hereby called upon to intimate to the undersigned in writing of such claim with original certified copies of all supporting documents justifying the claims within 14 (fourteen) days from the date of publication of this notice, failing which the claims, if any of such persons shall be treated as willfully abandoned, waived and not binding on our client's.

Date : 11.11.2025

Place : Mumbai

Sd/-

MR. RAVINDRA KUMAR YADAV

Advocate, High Court.

C/o. Grish P. Jain & Co.

101-102 Peace Haven N. M. Kale Marg,

Dadar (West), Mumbai-400028

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबई उपनगर, प्रशासकीय भूतल ३ रा मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोर. वांद्रे (पूर्व), मुंबई- 51.

E-Mail- confo-mu-mh@nic.in

Tel No. 022-26551625

Consumer Case No. 614/2010

RAKESH P. RAME

...Petitioner/Complainant/Appellant

Versus

EKTA BHOOINI CONSTRUCTIONS

...Opposite Party / Respondent (s)

To,

Opposite Party / Respondent Name:

1. SMT. PURNIMA S. GANDHI

FLAT NO. E 401, ROCK EVENUE, OPP. JOY

ICE-CREME, NEAR HINDUSTAN NAKA,

KANDIVALI (W), MUMBAI - 400067.

जाहीर प्रकटन

वर नमुद तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्या विरुद्ध ग्राहक संरक्षण कायदा 2019 अन्वये तक्रार दाखल करण्यात आली आहे. यातील विरुद्ध पक्ष क्र. 4 यांना नोटीस पाठविली असता ती बजावणी न होता परत आली म्हणून या जाहिर नोटीसद्वारे कळविण्यात येते की विरुद्ध पक्ष क्र. 4 यांनी वर नमुद तक्रारदार दि. 08/01/2026 रोजी ठिक सकाळी 10.30 वाजता येवते स्वतः अगर प्रतिनिधी मार्फत उपस्थित राहून आपला लेखी जबाब शपथपत्रासह सादर करावा.

विरुद्ध पक्ष क्र. ८ ते ११ हजर न राहिल्यास मा. आयोगाकडून एकतर्फी आदेश पारित करण्यात येऊन पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येईल याची दखल घ्यावी.

प्रबंधक,

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग,


मुंबई उपनगर

SEAL

PHYSICAL POSSESSION NOTICE

Branch Office: ICICI Bank Ltd. Office Number 201-B, 2nd Floor, Road No. 1 Plot No. B3, WIFIT PARK, Wagale Industrial Estate, Thane (West)- 400604.

The undersigned being the Authorised Officer of ICICI Bank Limited under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest


SARTHAK INDUSTRIES LIMITED						
CIN: L99999MH1982PLC136834						
Regd. Office: Room No. 4, Anna Bhuvan, 3 rd Floor, 87c Devji Ratansi Marg, Dana Bunder, Mumbai, (Maharashtra) 400009, Phone: 022 23480110, Email: sarthakindustries@yahoo.in, website: www.sarthakindustries.com						
Extract of Un-Audited Standalone Financial Results for the quarter and half year ended 30 th September, 2025						
(Rs. In Lacs except EPS)						
Sr. No.	Particulars (Refer Notes Below)	Quarter Ended			Half Year Ended	
		30.09.2025	30.06.2025	30.09.2024	30.09.2025	30.09.2024
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited
1.	Total Income from Operations	8304.81	5907.87	3265.20	14212.68	4190.53
2.	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	142.29	61.71	120.73	204.00	155.13
3.	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	142.29	61.71	120.73	204.00	155.13
4.	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	31.95	113.63	87.85	145.58	113.11
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	44.19	135.54	115.33	179.73	142.31
6.	Equity share capital	929.18	929.18	929.18	929.18	929.18
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	–	–	–	3467.92	–
8.	Earnings per share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)- Basic: Diluted:	0.34 0.34	1.22 1.22	0.95 0.95	1.57 1.57	1.22 1.22
						3.04 3.04
Notes: 1. The above results have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors of the Company at their meeting held on November 10, 2025. 2. The statutory auditors of the company have carried out limited review of the financial results for the quarter and half year ended September 30, 2025. 3. Previous period/year figures have been regrouped / recasted wherever necessary. 4. The above financial results are available on Company's website www.sarthakindustries.com .						
Date: 10.11.2025 Place: Indore		For & on Behalf of Board of Directors Sarthak Industries Limited Sd/- Ajay Peshkar Whole-time Director DIN: 03094090				
						

MPIL CORPORATION LIMITED						
CIN: L74299MH1959PLC163775						
Regd. Office: Udyog Bhavan, 2nd floor, 29, Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001						
Tel: 022 2262 2316 Website : www.mpilcorporation.com Email: cs@mpilcorporation.com						
EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2025						
(₹ in Lakhs)						
Sr. No	Particulars	Quarter Ended			Half Year ended	
		30.09.2025 (Un-audited)	30.06.2025 (Un-audited)	30.09.2024 (Un-audited)	30.09.2025 (Un-audited)	31.03.2025 (Audited)
1	Total Income From Operations (Net)	39.00	38.00	39.00	77.00	157.00
2	Net Profit/(Loss) for the period before Tax (before exceptional and/ or extraordinary items)	12.00	12.00	10.00	24.00	17.00
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after exceptional and/ or extraordinary items)	12.00	12.00	10.00	24.00	17.00
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional and/ or extraordinary items)	10.00	12.00	9.00	22.00	15.00
5	Other Comprehensive income (after tax)	-	-	-	-	-
6	Total Comprehensive income (after tax)	-	-	-	-	-
7	Equity Share Capital	57.00	57.00	57.00	57.00	57.00
8	Earning per shares (of ₹ 10/- each) not annualized					
	Basic ₹	1.75	2.11	1.58	3.86	2.63
	Diluted ₹	1.75	2.11	1.58	3.86	2.63
Note:		1. The above is an extract of the detailed format of quarterly Financial Results for the quarter and half year ended September 30, 2025 filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations , 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on our website www.mpilcorporation.com				
		2. This statement has been prepared in accordance with the companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standard) Rule, 2015 and Companies (Indian Accounting Standard)Accounting Rules, 2016				
		For MPIL Corporation Limited				
		MILAN DALAL CHAIRMAN DIN: 0062453				
Place: Mumbai Date: November 10, 2025						

Edel Finance Company Limited			
Corporate Identity Number: U65920MH1989PLC053909 Registered Office: Edelweiss House, Off. C.S.T. Road, Kalina, Mumbai - 400 098 Tel: +91-22-4009 4400 Fax: +91-22-4086 3610 Website : https://edelfinance.edelweissfin.com			
Standalone Financial Results for quarter ended September 30, 2025			
(₹ in Crores)			
Particulars	Quarter ended		Year ended March 31, 2025 (Audited)
	September 30, 2025 (Unaudited)	September 30, 2024 (Unaudited)	
1 Total income from operations	620.24	352.74	686.70
2 Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	431.91	183.41	4.48
3 Net Profit/ (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	431.91	183.41	4.48
4 Net Profit/ (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	427.16	155.24	(3.24)
5 Total Comprehensive Income / (Loss) for the period [Comprising profit/ (loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income/ (loss) (after tax)]	427.16	155.24	(3.23)
6 Paid-up equity share capital (Face Value of ₹ 100/- Per Share)	1,459.28	956.68	956.68
7 Reserves (excluding Revaluation Reserves)	1,840.76	826.95	677.96
8 Securities premium account	1,110.93	448.53	448.53
9 Net worth ¹	3,300.04	2,748.63	2,599.64
10 Paid-up Debt Capital / Outstanding Debt	5,807.74	5,207.68	5,142.92
11 Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-
12 Debt Equity Ratio ²	1.76	1.89	1.98
13 Earnings Per Share (₹) (Face Value of ₹ 100/- each)			
- Basic (not annualised for the quarter)	33.92	12.33	(0.26)
- Diluted (not annualised for the quarter)	33.92	12.33	(0.26)
14 Capital Redemption Reserve	8.43	8.43	8.43
15 Debenture Redemption Reserve	NA	NA	NA
16 Debt Service Coverage Ratio (DSCR)	NA	NA	NA
17 Interest Service Coverage Ratio (ISCR)	NA	NA	NA
¹ Net worth = Equity share capital + Instruments entirely equity in nature + Other equity ² Debt-equity Ratio = Total debt (Debt securities + Borrowings (other than debt securities) + Subordinated liabilities) / Net worth			
Notes:			
1. The above is an extract of the detailed format of quarter ended standalone financial results filed with the Stock Exchange in accordance with Regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter and year ended standalone financial results are available on the websites of the Stock exchange (www.bseindia.com) and the Company's website (website:- https://edelfinance.edelweissfin.com/).			
2. For the other line items referred in regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, pertinent disclosures have been made to the Stock Exchange(s) (BSE) and on the Company's Website and can be accessed on the URL (https://edelfinance.edelweissfin.com/).			
3. The above standalone financial results of the Company for quarter ended are reviewed and recommended by the Audit Committee and have been approved by the Board of Directors at its meeting held on November 10, 2025. These standalone financial results have been subjected to review by the Statutory Auditors of the Company and the auditors have issued an unmodified review report.			
On behalf of the Board of Directors			
Sd/- Ananya Suneja Executive Director DIN: 07297081			
Mumbai, November 10, 2025			

मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ	
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे घटक मंडळ	
ई-निविदा सूचना क्र. :- का.अ. (शहर) / मुं.झो.सु. मंडळ/ई-निविदा/१४/२०२५-२६	
कार्यकारी अभियंता [शहर] विभाग, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ (महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा घटक) खोली क्र. ५३९, चौथा मजला, गृहनिर्माण भवन, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०० ०५१ (दूरध्वनी क्र. ०२२ ६६४०५४८४) हे जिल्हा उप निबंधक/शहर/मुंबई शहर जिल्हा यांचेकडे नोंदणीकृत पात्र मन्त्र सहकारी संस्थांकडून एकूण ०२ कामाकरिता बी-१ (टक्केवारी) नमुन्यातील निविदा ई-निविदा प्रणालीद्वारे (ऑनलाईन) निविदा मागविण्यात येत आहेत. विस्तृत निविदा सूचना व निविदा कागदपत्रे शासनाच्या संकेतस्थळावर https://mahatenders.gov.in उपलब्ध असतील. निविदा विक्री दिनांक ११.११.२०२५ रोजी सकाळी ०१.०५ पासून दिनांक १८.११.२०२५ सायंकाळी ५.३५ पर्यंत राहिल. निविदा सूचनेबाबत शुद्धिपत्रक/बदल असल्यास https://mahatenders.gov.in संकेतस्थळावर प्रकाशित केले जातील. निविदा स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार कार्यकारी अभियंता (शहर) मुं.झो.सु. मंडळ यांनी राखून ठेवला आहे.	
Follow us @mhadaofficial f o x i n s t a	
CPRO/A/909	
महाडा-गृहनिर्माण क्षेत्रातील देशातील अग्रगण्य संस्था	
सही/- कार्यकारी अभियंता (शहर), मुं.झो.सु. मंडळ, मुंबई	

जाहीर सूचना	
ही सूचना देण्यात येते की, आमची फ्लॅट क्र. ४०३, चौथा मजला, क्षेत्रफळ ८१४.२५ चौ. फूट कार्पेट एरिया, सर्वेच तळमजल्यावरील एक (१) उघडी पार्किंग जागा क्र. पी५५, क्षेत्रफळ १३१.५० चौ. फूट, या सर्व्हा मालकीहक्क तपासता आहोत.सदर स्मार्तीचे नाव दादर मनीष माकडेंटी सी.एच.एस. लि. असून ती सेमगली बायट मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई-४०००२८ येथे स्थित आहे. ही इमारत टी.पी.एस. ४ माहीम विभागातील फावतल प्लॉट क्र. ४८८/८ आणि ४८८/९ तसेच सी.एस. क्र. १३९० (भाग) आणि १/१३९२ (भाग), लोअर पट्ट विभाग, मुंबई शहर नोंदणी जिल्हा व उपजिल्ह्यात बांधलेली आहे (यानंतर "सदर जागा" म्हणून उल्लेख). सदर जागा सध्या राजेश रामचंकर खडेलवाल व अनिता राजेश खडेलवाल यांच्या ताब्यात व मालकीत आहे.	
कोणत्याही व्यक्ती/संस्थेला जर बरील मालमतेबाबत किंवा तिच्या कोणत्याही भागाबाबत वारसा, हिस्सा, विक्री, तारण, भाडेपट्टी, लीज, ताबा, परवाना, भेट, अदलाबदल, चार्ज, लिस पेन्डेन्स, देवघाल, हक्क, अडथळा, न्यायालयातील दावे, निर्णय किंवा इतर कोणत्याही स्वरूपातील दावा, हक्क किंवा स्वतःच्या असल्यास, त्यांनी अशा दाव्यांचे पुरावे (मूळ प्रमाणांत प्रतीसह) या सूचनेच्या प्रसिद्धीपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत खाली सही केलेल्या बिकेलास लेखी स्वरूपात कळवावेत. निर्दिष्ट कालावधीत अशी कोणतीही माहिती प्राप्त न झाल्यास, अशा दादर किंवा हक्क स्वैच्छेने त्यागलेले, रद्द झालेले व आमच्या अगिलावर बंधनकारक नसलेले समजले जातील.	
दिनांक : ११.११.२०२५ ठिकाण : मुंबई	
सही/- श्री. रविंद्र कुमार यादव बकील, उच्च न्यायालय मिर्झा पी. जैन अँड कंपनीलर्फे १०१-१०२, पीएस हौस, एम. एम. काळे मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई-४०००२८.	

SHRIRAM Asset Management	
NURTURING TRUST, SHAPING DREAMS associated with Sanlam group	
STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2025	
The Unaudited Financial results of the Company for the quarter and half year ended September 30, 2025, were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on November 10, 2025. The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review of the said Results.	
The aforesaid results along with the Limited Review Report are available on the website of the Stock Exchange under at www.bseindia.com and the Company's webpage at https://www.shriramamc.in/shareholder-disclosures-under-regulation-46-of-lodr and can also be accessed by scanning the below QR code.	
	
By Order of the Board of Directors For Shriram Asset Management Company Limited Sd/- Kartik Jain Managing Director & CEO (DIN No. 09800492) Place: Mumbai Date: November 10, 2025	

NOTICE

DSP

MUTUAL FUND

NOTICE is hereby given that DSP Trustee Private Limited, the Trustee to DSP Mutual Fund ('Fund') has approved the distribution under Income Distribution cum Capital Withdrawal ('IDCW') Option(s) of the below mentioned scheme(s) of the Fund.

Record Date*: November 13, 2025

Name of Scheme(s)	Plan(s)	Option(s)	Quantum of IDCW (₹per Unit)#	Face Value (₹per Unit)	Net Asset Value (NAV)' as on November 07, 2025 (₹per Unit)
DSP ELSS Tax Saver Fund	Direct	IDCW	0.600	10.00	94.958
DSP ELSS Tax Saver Fund	Regular	IDCW	0.600	10.00	24.198

The per unit rate is same for individual and other category of investors. *If in case the Record Date falls on a non-Business Day, the immediately following Business Day shall be the Record Date.

Distribution of the above IDCW is subject to the availability and adequacy of distributable surplus.

Pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW Option(s) of the aforesaid Scheme(s) of the Fund would fall to the extent of payout and statutory levy, if any. IDCW amount will be paid to all those Unit Holders/Beneficial Owners whose names appear in the records of the Registrar and Transfer Agent, Computer Age Management Services Limited/statement of Beneficiary Owners maintained by the Depositories under the IDCW Option(s) of the aforesaid Scheme(s) as on the Record Date. The Payout shall be subject to tax deducted at source (TDS) as applicable.

Unit holders are advised to update change of address / bank details, if any, with depository participant(s) in advance of the Record Date.

Any queries/clarifications in this regard may be addressed to: **DSP ASSET MANAGERS PRIVATE LIMITED** CIN: U65990MH2021PTC362316 Investment Manager for DSP Mutual Fund ('Fund') The Ruby, 25th Floor, 29, Senapati Bapat Marg, Dadar (West), Mumbai – 400028. Tel. No.: 91-22 66578000, Fax No.: 91-22 66578181 Toll Free No: 1800 200 4499 Website: www.dspsim.com

Unit holders are requested to update their PAN, KYC, email address, mobile number, nominee details with AMC and are also advised to link their PAN with Aadhaar Number. Further, Unit holders can view the Investor Charter available on website of the Fund as well as check for any unclaimed redemptions or Income Distribution cum Capital Withdrawal ('IDCW') payments.

Place: Mumbai
Date: November 10, 2025

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.